

FIRST INFORMATION REPORT**(Under Section 154 Cr.P.C.)**

प्रथम खबर अहवाल

(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): ठाणे शहर**P.S.(ठाणे):** कळवा**FIR No.(प्रथम खबर क्र.):** 0932**Year (वर्ष):** 2024**Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 10/05/2024 17:59

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय दंड संहिता १८६०	४२०
	2	भारतीय दंड संहिता १८६०	४०६
	3	भारतीय दंड संहिता १८६०	३४

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):**1. Day(दिवस):** दरमियानी दिन**Date From (दिनांक पासून):** 10/08/2021**Time Period****Date To (दिनांक पर्यंत):** 10/05/2024**(कालावधी):****Time From (वेळेपासून):**

10:00 बजे

Time To (वेळेपर्यंत):

10:00 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):**Date (दिनांक):** 10/05/2024**Time (वेळ):** 17:52 बजे**(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):****Entry No. (नोंद क्र.):** 034**Date & Time (दिनांक आणि वेळ):** 10/05/2024 17:50 बजे**4. Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी**5. Place of Occurrence (घटनास्थळ):****1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

आग्नेय, 1 किमी

Beat No. (बिट क्र.):**(b) Address (पत्ता):** रूम नंबर 201, शिवसुंदर पार्क, बी विंग, खारेगाव, कळवा, ठाणे**(c) In case, outside the limit of this Police Station, then****(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):****Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):****District(State) (जिल्हा(राज्य)):**

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):(a) **Name (नाव):** सायली संजय कामरे(b) **Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :**(c) **Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष):** 1978(d) **Nationality (राष्ट्रीयत्व):** भारत(e) **UID No. (यु.आय.डी. क्र.):**(f) **Passport No. (पारपत्र क्र.):****Date of Issue (दिल्याची तारीख):****Place of Issue (दिल्याचे ठिकाण):**(g) **ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)**

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	रूम नंबर 201, शिवसुंदर पार्क, बी विंग, खारेगाव, कळवा, ठाणे, कळवा, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	रूम नंबर 201, शिवसुंदर पार्क, बी विंग, खारेगाव, कळवा, ठाणे, कळवा, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) **Occupation (व्यवसाय):**(j) **Phone number (फोन नं.):****Mobile (मोबाइल नं.):****7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	चंद्रशेखर चोरगे			1. रूम नं 31, कोंडाजी चाळ, चाळ नं 5, पहिला माळा, प्लॉट ,नं 66/2, जेरबाई वाडिया रोड, परेल, भोईवाडा, मुंबई ,कळवा , ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	शंभू प्रसाद शर्मा			1. प्लॉट नं 602, सहावा माळा, , कृष्णा को-आपरेटिव्ह हौसोस , जेबीरोड, शिवडी, मुंबई ,कळवा

				,ठाणे शहर,महाराष्ट्र,भारत
3	गणेश रावण कदम			1. एन आय04,रूम नं 05, , बिल्डींग 32, सेक्टर 11, नेरुल ,बस स्टॉप जवळ, नेरुल, नवी , मुंबई,कळवा ,ठाणे शहर,महाराष्ट्र, भारत
4	नासीर हुसेन अली हुसेन			1. इनोव्हेटिव्ह पार्क 2 प्लॉट,नं 102, प्लॉट नं 76-सी,सेक्टर 50, सिवुड,नवी मुंबई ,कळवा , ठाणे शहर,महाराष्ट्र,भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
-------------------	--------------------------------------	------------------------------------	---------------------	-------------------------------

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11.Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल्यास)):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12.First Information contents (प्रथम खबर हकीकत):

मी सायली संजय कामरे, वय.46 वर्षे, व्यवसाय. नोकरी, राह. रूम नंबर 201, शिवसुंदर पार्क, बी विंग,खारेगाव, कळवा, ठाणे समक्ष कळवा पोस्टे येथे हजर राहून जबाब देतो की,मी वरीलप्रमाणे असून वर नमूद पत्त्यावर 3 वर्षे पासून भाडेतत्वावर राहत असून माझे सोबत माझे पती नामे संजय कामरे वय 53 वर्षे, मुलगा साहील वय. 25 वर्षे, मुलगी साक्षी वय.22 वर्षे असे राहतो. माझे पती खाजगी कंपनीत मार्केटींगचे काम करतात तसेच मी मनिषा नगर येथे अंगणवाडीत मदतीनीस म्हणून काम करीत असून त्यावर आमच्या परीवाराचा उदनिर्वाह चालतो.माझा मुलगा नामे साहील कामरे वय. 25 वर्षे याचे शिक्षण बीएस्सी नाॅटिकल सायन्स झाले आहे. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्याने आम्ही त्याचे नोकरीसाठी प्रयत्न करीत होतो. त्याला विपिंग मध्ये नोकरी हवी होती माझे नातेवाईक नामे दिपक जाधव हे विपिंग कंपनीत मुंबई येथे नोकरी करतात त्यामुळे मी त्यांना माझे मुलाच्या नोकरीसाठी काही संधी आहेत का याबबत पाहण्यास सांगितले. त्यांनी काही दिवसांनी मला फोन करून सांगितले की त्यांचे ओळखीचा नासिर शेख नावाचा इसम असून त्याचा मो.नंबर 7738481719 असा दिला व सदर इसमाने काही लोकांची कामे केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी नासिर शेख यास माझा मोबाईल नंबर दिला होता.ऑगस्ट 2021 मध्ये नासिर शेख यांनी मला माझे त्याचे मोबाईलवरून फोन केला व मला त्याने दिपक जाधव यांनी त्यांना माझा मोबाईल नंबर दिल्याचे व माझा मुलगा साहिलचे नोकरीचे कामाबाबत सांगितले असल्याचे सांगितले. त्यानंतर मी त्यांना थोड्या वेळाने फोन करतो असे सांगून मी माझे नातेवाईक दिपक जाधव यांचेसोबत फोन करून खात्री केली व त्यानंतर मी नासिर शेख यांना फोन केला व मी त्यांचेशी बोलणे केले त्यानंतर त्यांनी सदरबाबत सविस्तर बोलण्यासाठी आमचे कळवा येथील घरी येतो व सर्व माहिती देतो असे सांगितले. मी त्यांना माझे राहता पत्ता दिला.त्यानंतर साधारण 15 दिवसानंतर नासिर शेख वय.55 वर्षे हा माझे घरी आला त्याने माझे कडे व माझा मुलगा साहील याचेकडे चर्चा केली. त्याने आम्हाला तो शिपमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरी करीत असून त्याचे तेथील अधिकारांसोबत ओळख असून साहीलचे काम होईल असे सांगून त्यांनी साहीलचे शिक्षणाचे कागदपत्रे पाहिले. त्याने साहीलचे डेक कॅडेट या पदासाठी काम होईल असे आम्हाला आश्वासन दिले व त्यासाठी 06 लाख 50 हजार रुपये खर्च येईल असे

सांगितले. मी त्यांना ऐवढे पैसे देवु शकत नाही असे सांगितले असता त्यांनी आमचे समक्ष शंभुप्रसाद शर्मा यांना फोन केला व त्यांचेसोबत चर्चा केली व 6 लाखांमध्ये काम करतो असे आम्हाला सांगितले. त्यावेळी त्यांनी माझे नोकरीचे काम करणारे आणखी काही सहकारी असून ते आता कामावर असल्याने येवु शकले नाहीत तरी मी तुम्हाला त्यांची भेट घालुन देईन असे सांगितले व ते साहीलचे शिक्षणाचे कागदपत्रांचे छायांकित प्रती घेवुन गेला. साधारण 10 ते 15 दिवसांनी मला नासिर शेख यांनी मला फोन केला व कामाचे सुरवात झाली असुन सुरवातीला 2 लाख रुपये दयावे लागतील असे बोलला. मला त्याचेवर विश्वास वाटल्याने मी त्याला होकार दिला व पैसे घेण्यासाठी आमच्या कळवा येथील घरी येण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नासिर शेख हा आमचे घरी आला. त्यावेळी त्याचेसोबत एक इसम होता त्याने त्याची ओळख गणेश कदम मो.नंबर 8850585429 असे सांगितला व तो सुध्दा काम करत असल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यांनी माझेकडे 2 लाख रुपये मागितले असता मी त्यांना माझेकडे रोख पैसे नाहीत मी तुम्हाला धनादेश देते असे सांगितले असता त्यांनी मला बरर चेक देण्यास सांगितले असता मी त्यांना दिनांक 20/09/2021 रोजी एस.बी.आय बँकेचा चेक नंबर 000863906 व 000863907 असे प्रत्येकी 01 लाखाचे दोन धनादेश नाव न टाकता त्यांना दिले. मी माझे खात्यामधील इंट्री पाहीली असता राकेश मधुसुदन याचे खात्यावर 01 लाख रुपये व गणेश रावण कदम याचे खात्यावर 01 लाख रुपये गेल्याचे दिसुन आले.त्यानंतर नासिर शेख याचा 01 आठवड्यानंतर फोन आला व त्यांनी मला मुलाची वैद्यकिय तपासणी करायची असुन त्यानंतर कंपनीचे पत्र येणार आहे त्यामुळे बाकीचे पैसे दयावे लागतील असे सांगितले. व त्यांनी मला उर्वरीत पैसे घेवुन वडाळा रेल्वे स्टेशन, पश्चिम याचे बाहेर चार रस्ता येथे येण्यास सांगितले. मी माझा मुलगा साहील याचेसोबत दिनांक 09/10/2021 रोजी माझे चेकबुक घेवुन वडाळा येथे गेलो. सदर ठिकाणी नासिर शेख, गणेश कदम तसेच त्यांचेसोबत 02 इसम होते त्यांनी त्यांची ओळख शंभुप्रसाद शर्मा व चंद्रशेखर चोरगे असे करुन दिली व त्यांचे मोबाईल क्रमांक दिले व हे दोघेजण तुमच्या मुलाचे काम करणार आहेत असे सांगितले व त्यांनी मला उर्वरीत 04 लाख रुपये देण्यास सांगितले असता मी त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयाचे एकूण 04 चेक व प्रत्येकी 01 लाख रुपयांचे 02 चेक दिले. मी रक्कम लिहीली परंतु त्यांनी धनादेशावर नाव टाकु नका असे बोलल्याने मी नाव न टाकता सही करुन 06 धनादेश चंद्रशेखर चोरगे यांचेकडे दिले. मी त्यांना दिलेल्या धनादेश नंबर 000863908 ते 000863913 पर्यंतचे 06 धनादेश दिले. त्या चौघांनी आमचे समक्ष सदरचे धनादेश त्यांचेमध्ये वाटुन घेतले. सदर चेक दिल्यानंतर त्यांनी माझे मुलाला एका व्यक्तिसोबत मेडीकल करीता अंधेरी येथे पाठवले व मला त्यांनी घरी जाण्यास सांगितले. माझा मुलगा हा संध्याकाळी घरी आला असता मी त्याला विचारले असता त्याची ग्लोबल मेडीकेअर, शुभम ाा कार्डिनल ग्रेसियस रोड, चकाला, अंधेरी येथे वैद्यकिय तपासणी झाले असल्याचे व वैद्यकिय तपासणी कागदपत्रे त्याचेसोबत असणारा इसम घेवुन गेला असुन त्याची प्रत ईमेलवर येणार असल्याचे सांगितले. त्याची वैद्यकिय तपासणी झाल्यामुळे त्यांचे नोकरीचे काम होईल याची खात्री वाटली. त्यानंतर बरेच दिवस झाले तरी त्याचे नोकरीचे कोणतेही पत्र आलेले नव्हते. त्यामुळे मी नासिर शेख यांना फोन करत होती. तो मला नेहमी कारणे सांगत होता. फेब्रुवारी 2022 पासुन त्यांनी त्याचा मोबाईल बंद केला त्यामुळे माझा त्याचेसोबत संपर्क होत नव्हता. त्यामुळे मी शंभुप्रसाद शर्मा त्याचा मोबाईल क्रमांक 7506890650 व गणेश कदम याचा मोबाईल क्रमांक 8850585429 यावर संपर्क केला असता त्यांना मी नासिर शेख यांचा फोन लागत नसल्याचे सांगितले त्यावेळी दोघांनी काळजी करु नका आम्ही दोघेजण काम करतो असे त्यांनी मला विश्वास दिला. मी त्यांना बोलायचे आहे घरी येण्यास सांगितले त्यानंतर आठवड्यानंतर ते दोघे माझे कळवा येथील घरी आले व त्यांनी मला सांगितले मी तुमच्या मुलाचे काम करतो त्यावेळी त्यांनी माझे समोर चंद्रशेखर चोरगे याला फोन केला व ते काम करतो असे बोलुन निघुन गेले. त्यानंतर सुद्धा बरेच दिवस झाले तरी आमचे काम होत नव्हते म्हणुन मी वारंवार फोन करुन त्यांना विचारणा केली परंतु ते मला उडवाउडवीची उत्तरे देवु लागली काही दिवसांनी गणेश कदम यांनी फोन बंद केला. मी शंभुप्रसाद शर्मा याला फोन करुन माझे काम होणार नसेल तर माझे मला पैसे परत दया असे बोलले असता शंभुप्रसाद शर्मा यांनी दिनांक 16/01/2023 रोजी माझे नावे अपणा सहकारी बँक शाखा चंेबुर या बँकेचे प्रत्येकी 03 लाखाचे 02 धनादेश दिले त्यावर प्रोपरायटर म्हणुन एकदंत सर्विसेस असे लिहीलेले चेक दिले व त्याचा खाते क्रमांक 062012100000522 असा आहे. मी सदर दोन्ही धनादेश माझे स्टेट बँक ऑफ इंडीया कळवा शाखा येथे डिपॉझिट केले असता दोन्ही चेक बाउन्स झाले आहेत. त्यानंतर मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचेसोबत माझा संपर्क झालेला नाही.माझा शंभुप्रसाद शर्मा याचेशी संपर्क होत नसल्याने मी चंद्रशेखर चोरगे याचे मोबाईलवर संपर्क केला असता त्याचेशी माझे बोलणे झाले त्यांनी मला 30 जानेवारी 2023 रोजी माझे पैसे एन.ई.एफ.टी व्दारे पाठवतो असे सांगितले. परंतु त्याने मला पैसे पाठवले नाही व 10 फेब्रुवारी पासुन त्यांनी मोबाईल बंद केला म्हणुन मी शंभुप्रसाद शर्मा यांनी दिलेल्या धनादेशाबाबत बँकेत जावुन चौकशी केली असता सदरचे बँक खाते चंद्रशेखर चोरगे याचे नावावर असल्याचे दिसुन आले मी त्यानंतर

त्याचा पत्ता 2/28, कांेडाजी चाळ, जेईआर बीएआय, वाडीया रोड, टाटा हाॅस्पिटलचे जवळ, परेल, मंुबई बॅकेतून प्राप्त करून त्याचे पत्त्यावर घरी मिळून आला तेव्हा मी त्याला विचारणा केली असता त्याने मला काम झाले नसुन पैसे परत देतो असे सांगितले. परंतु त्याने मला पैसे दिले नाहीत.मी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिल्यानंतर पोलीसांनी त्याला फोन केला असता काही दिवसांनी माझा त्याचेसोबत संपर्क झाला असता त्यानी मला विनंती केली की तक्रार करू नका मी तुमचे पैसे देतो असे बोलल्याने मी त्याचेवर विश्वास ठेवुन काही दिवस थांबले त्यानी मला दिनांक 10/01/2024 रोजी कोटक महिन्द्र बॅकेचा 05 लाख रुपयांचा धनादेश दिला त्यावर खाते क्रमांक 6646111971 असा असुन नाव चंद्रशेखर प्रदीप चोरगे असे आहेत. सदर धनादेश मी माझे बॅकेत डिपाॅझिट केला असता सदरचा धनादेश बाउन्स झालेला आहे. तरी इसम नामे 1) चंद्रशेखर चोरगे ,रा.ठी. रूम नं. 31, कोंडाजी चाळ, चाळ नं 5, पहिला माळा, प्लाॅट नं. 66/2, जेरबाई वाडिया रोड,परेल, भोईवाडा, मुंबई 400012 2) शंभू प्रसाद शर्मा वय.60 वर्षे रा.ठी. प्लॅट नं. 602,सहावा माळा, कृष्णा को-आॅपरेटिव्ह हौ.सोस जे.बी.रोड, शिवडी, मुंबई 3) गणेश रावण कदम रा.ठी. एन आय.04,रूम नं. 05, बिल्डींग 32, सेक्टर 11, नेरुल बस स्टॅाप जवळ, नेरुळ, नवी मुंबईपिन. 400615 4) नासीर हुसेन अली हुसेन, रा.ठी. इनोव्हेटिव्ह पार्क 2 प्लाॅट नं. 102, प्लाॅट नं. 76-सी सेक्टर 50, सिवुड,नवी मुंबई पिन. 400706 यांनी संगणमताने माझा मुलगा नामे साहील कामरे याचे शिपिंग कंपनीमध्ये नोकरीला लावतो असे बोलुन माझे कडुन धनादेशाव्दारे 06 लाख रुपये घेतले व माझे मुलाचे नोकरीचे काम केले नाही तसेच माझे पैसे परत दिले नाहीत व माझे रक्कमेचा अपहार करून माझा विश्वासघात केलेला आहे म्हणुन माझी नमुद 04 इसमा विरुद्ध कायदेशिर तक्रार आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:

(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

BHARAT TUKARAM CHOUDHARI

Rank (पद): I (Inspector)

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court

(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge, Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): ASHOK RAVJI UTEKA

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र): Physical features, deformities and other details of the (If known / seen) (संशयीत/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से.मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष					चेचक के दाग: NO
2	पुरुष					चेचक के दाग: NO
3	पुरुष					चेचक के दाग: NO
4	पुरुष					चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयीत/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)